

August 02, 2023

National Stock Exchange of India	BSE Limited
Limited	Department of Corporate Services
Exchange Plaza	PhirozeJeejeebhoy Towers
BandraKurla Complex	Mumbai – 400 001
Mumbai – 400 050	Ph No: 22727 1233/34
Ph No: 2659 8452	Fax: 2272 1072/ 2037/2061/ 41
Fax No: 2659 8237/38	Email: corp.relations@bseindia.com
Email: cmlist@nse.co.in	Scrip Code: 538635
Scrip Code: SNOWMAN	

Dear Sir/Madam,

Sub: Publication of unaudited Financial Results for the Quarter ended June 30, 2023.

In terms of the Regulation 52(8) of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, please find enclosed herewith copies of the unaudited Financial Results for the Quarter ended June 30, 2023 published in the 'Business Standard' in English Newspaper and 'Sakal' in Vernacular Newspaper on Wednesday, i.e August 2, 2023.

The above is for your information and dissemination to the public at large.

Logistics

Bangalore

Thanking you,

For Snowman Logistics Limited

BALA KRISHNA NAKKA


N. Balakrishna Chief Financial Officer

Encl: as stated above



Corporate Office Snowman Logistics Ltd. No: 54, Old Madras Road, Virgo Nagar, Bangalore - 560 049, Karnataka CIN: L15122KA1993PLC048636 T (080) 67693700 F (080) 67693700

Regd. Office : Plot No. M-8, Taloja Industrial Area, MIDC, Raigad, Navi Mumbai, Maharashtra-410208 CIN: L15122MH1993PLC285633 T+91 22 39272004 E info@snowman.in W www.snowman.in



MRS. AYESHA MOHD IBRAHIM SHAIKH Abovenamed Defendant,

(99As per order dated 27-04-2023 in presiding Court Room No.63 HHJ Shri. N.G Shukla sir, O-Exh.5 Application allowed to Defendant return of publish Summons.) You are hereby summoned to appear in this Hon'ble Court within 30 days from the date of service of summons publish, in person or by an Advocate who is able to answe all material questions relating to the suit or who shall be accompanied by some othe person able to answer all such questions to answer the above named plaintiffs and as the suit fixed for the final disposal, you must proceed all your withnesses and your are hereby required to take notice that in default of your appearance, the suit will heard and determined in your absence, you will bring with you any document in you possession or power containing evidence relating to the merits of the Plaintiff/s case or upon which you intend to rely in support of your case in particular for the Plaintif he following document

> Given under my hand and the seal of this Hon'ble Court. Dated this 25thday of July, 2023.



For Registra City Civil Court, Mumba


<u>नमुना ''झेड''</u> (नियम १०७ पोट–नियम (११(ड–११) पहा) स्थावर मालमत्तेचा ताबा घेण्याबाबतची नोटीस

ज्याअर्थी खाली सही केलेला वसूली अधिकारी, श्री. ज्ञानु शिवराम शेलार (महाराष्ट्र सह. स. अधिनियम १९६० कलम १५६ व नियम १९६१ चे नियम १०७ अधिकार प्राप्त) द्वारा, शिवसह्याद्री सहकारी पतपेढी मर्यादित, ११८, देवी भवन, ५ वा मजला, सेनापती बापट मार्ग, माटुंगा रोड रेल्वे स्टेशनसमोर, माहिम (प.), मुंबई - ४०० ०१६ महाराष्ट्र सहकारी संस्था नियम. १९६१ अन्वये असन दिनांक २८/०९/२०२२ रोजी मागणीची नोटीस रक्कम रु. १९,०२,९९५/- (अक्षरी रु. एकोणीस लाख दोन हजार नऊशे पंच्याण्णव फक्त) त्याच प्रमाणे दिनांक १५/१०/२०२२ रोजीची जप्ती पुर्वीची मागणी नोटिस रक्कम रु. १९,०६,९८३/- (अक्षरी रु. एकोणीस लाख सहा हजार नऊशे त्र्याऐंशी फक्त) ऋणको श्री. सुरेशकुमार अक्षयलाल गौड यांना देवून नोटीसी मध्ये नमुद केलेली रक्कम सदर नोटिस मिळाल्याच्या दिनांका पासन ७ दिवसात जमा करण्यास सांगण्यात आले. परंतु ऋणको याने कर्ज रक्कम भरण्यास कसर केली आहे.

आणि म्हणुन खाली सही करणाऱ्याने दिनांक २३/११/२०२२ रोजीची जप्तीची नोटिस दिली असन पढे निर्दिष्ट केलेली मालमत्ता जप्त करण्यात आली आहे. ऋणकोने रक्कम जमा करण्यास कसूर केल्यामुळे, ऋणकोला याप्रमाणे नोटिस देण्यात येत आहे आणि सर्व नागरिकांना. खाली निर्दिष्ट केलेल्या मालमत्तेचा खाली सही करणाऱ्याने त्याला महाराष्ट्र सहकारी संस्था नियम, १९६१ मधील नियम १०७ (११ (ड-१)) अन्वये दिलेल्या अधिकारानुसार दि. २३/११/२०२२ रोजी लाक्षणिक ताबा घेतला. विषेशकरून ऋणकोला आणि सर्व नागरिकांना यादारे सावध करण्यात येत आहे की, मालमत्तेसंबंधी कोणताही व्यवहार करू नये आणि व्यवहार केल्यास शिवसह्याद्री सहकारी पतपेढी मर्या. मुंबई यांच्या बोजाची रक्कम १९.२३.६९५/- (अक्षरी रु. एकोणीस लाख तेवीस हजार सहाशे पंच्याण्णव फक्त) नमद आणि त्यावरील व्याज याला अधिन रहावे लागेल

स्थावर मालमत्तेचे वर्णन

फ्लॅट नं. ११०, १ ला माळा, बिल्डींग नं. डी - ०२, शांती स्मती को-ऑप. हौ. सोसा. लि. एम. एम. आर. डी. ए. कॉलनी, भारत नगर, संत विर सेवा काकया मार्ग, आर. सी. मार्ग समोर, वाशी नाका, चेंबुर (पु.) मुंबई - ४०००७४.



SI. Name of Borrower(s)/Co

No. Borrower(s)/ Guarantor(s)

Sunil J Gawade

(Borrower)

(Co-borrower)

Samidha Sunil Gawad

Amount of Recovery

Rs.22,35.082.54/- (Rupees Twenty Two Lakhs Thirty

Five Thousand Eighty Two and Fifty Four Paisa Only)

as on 31.07.2023 + Further Interest thereon+ Legal

Expenses for Lan no. LKYNSTH0000071503

OMAX AUTOS LIMITED OMAX Office: Plot no. B-26. Institutional Area. Sector-32 Gurugram, Haryana-122001 CIN: L30103HR1983PLC026142. Website: www.omaxauto.com Email: cs@omaxauto.com, Phone: +91-124-434300 Fax: +91-124-2580016 NOTICE OF 40[™] ANNUAL GENERAL MEETING. **BOOK CLOSURE AND E-VOTING INFORMATION**

This is in continuation to our earlier communication dated **31st July 2023**, whereby the members of Omax Autos Limited ("the Company") were informed that in compliance with the provisions of the Companies Act, 2013 ("the Act") and Rules framed thereunder and the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 ["SEBI(LODR) Regulations"] read with Circulars issued by Ministry of Corporate Affairs ("MCA Circulars"), the Board of Directors of ne Company has decided to convene the 40th AGM of the Company on Thursday, 24th August 2023 at 11:00 AM through Video Conferencing ("VC") / Other Audio Video Means ("OAVM" facility, without the physical presence of the members at a common venue, to transact the usinesses as set out in the Notice of the AGM.

The notice of 40th AGM and Annual Report of the Company for the Financial Year ended March 31, 2023 along with the login details for joining the 40th AGM through VC/ OAVM facility including eoting has been completed on 01st August, 2023 through e-mail to all those members whose e mail address were registered with the Company or Registrar and Share Transfer Agent or with their respective Depository Participants (DPs) in accordance with the MCA and SEBI Circulars, and the same are also available on the Company's website <u>www.omaxauto.com</u> and stock exchange's website <u>www.bseindia.com</u> and <u>www.nseindia.com</u> and on the website of Link Intime India Private Limited ("LIIPL") instavote.linkintime.co.in.

The remote e-voting shall commence on Monday, 21st August 2023 (09:00 AM) IST and end on Wednesday, 23rd August 2023 (05:00 PM) IST. During this period, Members may cast their vote electronically. Thereafter, the remote e-voting module shall be disabled by the LIIPL for voting. he remote e-voting shall not be allowed beyond the said date and time.

The Members who have casted their votes by remote e-voting may also join the AGM through VC/OAVM facility but shall not be entitled to cast their vote again through e-voting facility available luring the AGM

Once the Members cast vote on a resolution, the Members shall not be allowed to change subsequently. Detailed instructions for remote e-voting, joining the AGM and e-voting during the AGM is provided in the Notice of 40th AGM.

The Board of Directors of the Company has appointed Mrs. Priyanka Gupta, Senior Partner of failing her Mr. Nazim Khan, Managing Partner of M/s. MNK & Associates LLP, Company Secretaries as the Scrutinizer to scrutinize the e-voting process.

The voting rights of Members shall be in proportion to the equity Shares held by them in the pa up equity Share capital of the Company as **on Thursday, 17th August 2023** ("Cut-off date"). A person, whose name is recorded in the Register of Members or in the Register of Beneficial Owners maintained by the Depositories as on the Cut-off date shall only be entitled to join the AGM, avail the remote e-voting and e-voting facility during the AGM. A person who ceases to be Member as on cut-off date should treat his Notice for information purpose only.

Any person, who acquire Shares and become member of the Company after the date of electronic In particular, which are a start and the start in the start of the start and the start of the s equest to enotices@linkimme.co.in. However, if he/she is already registered with LIIPL for e voting, then he/she can use his/her existing user ID and password to cast their vote.

If you have not registered your e-mail address with the Company/ DP, you may please follow th elow instructions for obtaining the login details for e-voting:

Please send a request to Link Intime India Private Limited, Registrar and Share Physical Holding Transfer Agent to the Company at delhi@linkintime.co.in or contact the Company at

nvestors@omaxauto.com providing their name, folio no, scanned copy of share ertificates (Front and Back), self-attested scanned copy of PAN card and Aadhar Card in support for registering their e-mail addresses

Demat Please contact your DPs and register your e-mail address in your demat account, as lolding per the process advised by your Dps.

urther, pursuant to the provisions of Section 91 of the Act and the Rules framed thereunder and range, pursuance the provisions of Section 9 for the set of and the rares named the end of and the Regulation 42 of SEBI (LODR) Regulations, the Register of Members and Share Transfer Books of the Company will remain closed from Friday, 18th August 2023 to Thursday, 24th August, 2023 (both days inclusive) for the purpose of 40th AGM of the Company

The result of voting will be declared within 48 hours from the conclusion of the AGM i.e., on or before 26th August, 2023 and results so declared along with the consolidated scrutinizer's report will be placed on the Company's website (<u>www.omaxauto.com</u>) and LIIPL's website (<u>instavote.linkintime.co.in</u>). The results shall also be immediately forwarded to the BSE Limited and NSE. Mumbai

For electronic voting instructions/voting at AGM through VC/OAVM, shareholders may refer the instructions in the AGM Notice and in case of any query/ grievance connected with electronic voting, shareholders may refer the Frequently Asked Questions (FAQs) and E-voting Manual (instavote_shareholder) for shareholders available at "help" section on https://instavote.linkintime.co.in or contact Mr. Mohit Srivastava. Company Secretary at B-26. istitutional Area, Sector-32, Gurgaon, Haryana-122001, Tel. No. 0124-4343000, Email ID cs@omaxauto.com. For Omax Autos Limit

Date & Time of the Date & Time of

Auction

12-09-2023 Betwee

11.am to 12 Noon

(With 5 Minutes

Unlimited Auto

Extensions)

Mohit Srivastava

Symbolic

10-03-2023

Company Secretary

Sd/



SNOWMAN LOGISTICS LIMITED

CIN: L15122MH1993PLC285633 | Regd. Office: Plot No. M8, Taloja Industrial Area, MIDC, Raigad, Navi Mumbai, Maharashtra - 410206 | Previous Regd. Office: SY. No. 36/1 Virgonagar, Old Madras Road, Bandapura Village, Bidarehalli Hobli, Bangalore - 560049 | Website: www.snowman.in Email: investorrelations@snowman.in | Tel: +91 80 67693700 | Fax: +91 80 39939500

STATEMENT OF STANDALONE UNAUDITED RESULTS FOR THE QUARTER ENDED JUNE 30, 2023

PART-I	(INR in Lakhs excluding Earnings per share data)						
			Quarter Ended				
Sr.	Particulars	30.06.2023	31.03.2023	30.06.2022	31.03.2023		
No.		(Unaudited)	(Audited)	(Unaudited)	(Audited)		
1.	Total Income from Operations (Net)	12,876.59	11,234.57	8,728.91	41,764.77		
2.	Net Profit for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary Items)	621.30	696.99	306.51	2,150.23		
3.	Net Profit for the period before Tax (after Exceptional and/or Extraordinary Items)	621.30	696.99	306.51	2,150.23		
4.	Net Profit for the period after Tax (after Exceptional and/or Extraordinary Items)	338.17	509.79	188.54	1,339.52		
5.	Other comprehensive income	(30.47)	(103.00)	(2.80)	(103.32)		
6.	Equity Share Capital (Face Value Rs. 10 each per equity share)	16,708.80	16,708.80	16,708.80	16,708.80		
7.	Reserves (excluding Revaluation Reserves) as shown in the Audited Balance Sheet of Previous Year)	0.00	0.00	0.00	25,453.66		
8.	Earnings Per Share (of Rs. 10 each) (for continuing and discontinued operations)						
	- Basic Rs.	0.20	0.31	0.11	0.80		
	- Diluted Rs.	0.20	0.31	0.11	0.80		

Note

M

IJJIVAI

a) The above is an extract of the detailed format of Annual/Quarterly Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI of the Stock Exchange www.nse-india.com and www.bseindia.com and the listed entity (www.snowman.in) ancial Results are av

Place: New Delhi Dated: Aug 01, 2023

On behalf of the Board of Directors For Snowman Logistics Limited Prem Kishan Dass Gupta Chairman



PUBLIC NOTICE FOR SALE UNDER THE SECURITISATION AND RECONSTRUCTION OF FINANCIAL ASSETS AND ENFORCEMENT OF SECURITY INTEREST ACT (SARFAESIACT) 2002, READ WITH PROVISO RULE 8(6) & 9 OF SECURITY INTEREST (ENFORCEMENT) RULES 2002. The undersigned as authorised officer of Ujjivan Small Finance Bank Ltd., has taken possession of the following property in exercise of powers conferred under section 13(4) of the SARFAESI ACT. The Borrower in particular and public at large are informed that Public auction of the mortgage property in the below mentioned account for realisation of dues of the Bank will be held on "AS IS WHERE IS BASIS" and "AS IS WHAT IS BASIS" on the date as prescribed as here under.

L G								
SI No	. Loan Acc. No.	Name of Borrower/ Co-Borrower	13(2) Notice Date/	Date of	Date & Time	Reserve Price	Date for	Date and
N	/ Branch	/ Guarantor/ Mortgagor	Outstanding Due	Possession	of Inspection of	in INR /	Submission of	Time of
			(in Rs.) As on		the property	EMD in INR	Bid & EMD	Auction
1	4505210130000057	1) Mohamed Amin Gazi,	11.10.2021	15.04.2023	25-Aug-23 &	Rs.	02-Sep-2023	04.09.2023
	1	2) Mrs. Fatima Farook Gazi, both are residing	/		28-Aug-23	14,41,000/-	between 11 AM	&
	4505-Virar	at Flat No. 6,118, Kashmari building,	Rs.16,33,097/-		between 11 AM	1	to 05 PM	11:30 AM to
		Nishanpada Road, Dongri Nr. Zamzam Hotel,	as on		to 05 PM	Rs.1,44,100/-		4:00 PM
		Mumbai, Maharashtra - 400009.	27.09.2021					

Description of the Immovable Property: All that piece and parcel of property being Flat No.09, admeasuring 565 sq.ft. Built-up area on the 2nd Floor in Building known as"Veenesa Apartment" the project known "DelvynAppex" constructed Plot No. 48, on the land bearing Survey No. 150, 151, Plot No. 48 Old Gut No. 305 lying being and situated at Village Savroli, (Budruk) Tal. Shahapur & Dist. Thane

Earnest Money Deposit (EMD) in INR (Should be paid through Demand Draft in favour of "Ujjivan Small Finance Bank Ltd.") Place of submission of bids : Ujjivan Small Finance Bank Ltd. Agarwal Lifestyle Avenue Global City Virar West Virar, Dist- Palghar 401303.

Contact Person : Nitin Gamare- 9768198234, Shivaji Khade- 7058080915

Terms & Conditions :- The e-Auction is being held on "AS IS WHERE IS", "AS IS WHAT IS' and "whatever there is" BASIS".

. To the best of knowledge and information of the Authorised Officer, there is no encumbrance on any property. However, the intending bidders should make their own independent inquiries regarding the encumbrances, title of property/ ies put on auction and claims/ rights/ dues/ effecting the property, prior to submitting their bid. The e-Auction advertisement does not constitute and will not be deemed to constitute any commitment or any representation of the bank. The property is being sold with all the existing and future encumbrances whether known or unknown to the bank. The Authorised Officer/Secured Creditor shall not be responsible in any way for any third party claims/ rights/ dues

. It shall be the responsibility of the bidders to inspect and satisfy themselves about the asset and specification before submitting the bid. The inspection of property/ies put on auction will be permitted to interested bidders at sites as mentioned against each property description.

. The Interested Bidders shall submit their Bid before the Authorised officer undersigned one day before the auction date as mentioned above

. The E-Auction will be conducted through Ujjivan Small Finance Bank approved E-auction service provider - M/s C1 India Pvt. Ltd.,. Contact person – Vinod Chauhan (Mo. No. 9813887931). The intending bidders are advised to visit https://www.bankeauctions.com or https://www.ujjivansfb.in/e-auctions for the details of the properties in the website and for taking part in the bid they should register their names at portal https://www.bankeauctions.com and get their user-id and password free of cost. Prospective bidders may avail online training on E-Auction from the service provider M/s. C1 India Pvt. Ltd., Helpline Number's- 7291918824, 25, 26 support email id:- support@bankeauctions.com , Auction portal - https://www.bankeauctions.com

Property shall be sold to the highest bidder / offered, subject to acceptance of the bid by the secured creditor, i.e., Ujjivan Small Finance Bank Ltd. However, the undersigned has the absolute discretion to allow inter-se bidding if deemed necessary. The Authorised officer has the discretion to accept or reject any offer / Tender without assigning any reason.

5. The Earnest Money Deposit (EMD) of the successful bidder shall be retained towards part sale consideration and the EMD of unsuccessful bidders shall be refunded. The Earnest Money Deposit shall not bear any interest. The successful bidder shall have to deposit 25% of the sale price, adjusting the EMD already paid, within 24 hours of the acceptance of bid price by the Authorised Officer and the balance 75% of the sale price on or before 15 th day of sale or within such extended period in any case not exceeding 3 months as agreed upon in writing by and solely at the discretion of the Authorised Officer. In case of default in payment by the successful bidder, the amount already deposited by the offer shall be liable

to be forfeited and property shall be put to re-auction and the defaulting Purchaser shall have no claim/ right in respect of property/ amount.

. The publication is subject to the force major clause.

3. Bidding in the last moment should be avoided in the bidders own interest as neither the Ujjivan Small Finance Bank nor Service provider will be responsible for any lapse / failure (Internet failure/power failure etc.). in order to ward-off such contingent situations bidders are requested to make all necessary arrangements / alternatives such as power supply back-up etc, so that they are able to circumvent such situation and are able to participate in the auction successfully.

This is also a notice to the above named borrowers / Guarantor's / Mortgagors about public auction scheduled for sale of mortgaged properties

Place: Thane.		Sd/- Authorised Officer,
Date : 01.08.2023.		Ujjivan Small Finance Bank

Description of the secured Asset: All that piece and parcel of Flat No.103, on 1st Floor, "B" Wing, having carpet area admeasuring 41.48 Sq.Mtrs (Which is inclusive of balconies) in the building known as "Ganes Complex" to be constructed on NA land bearing SNo. 62 (p), admeasuring 1380 Sq.Mtrs., SNo.62 (p), admeasuring 1380 Sq.Mtrs., SNo.66 (p), admeasuring 290 Sq. Mtrs., SNo.66 (p), admeasuring 290 Sq.Mtrs., storation District Thane and Sub –District Ulhasnagar.

Place: Gurugram

Dated: 01.08.2023

Reserve Price and EMD

Rs. 22,80,000/- (Rs. Twenty Two Lakhs

Eighty Thousand Only)

Earnest Money Deposit Rs. 2,28,000/-

(Rupees Two Lakhs Twenty Eight

Thousand Only)

andpar manifelyar obarler and manifelyor and brane and bab "Blente on donagan.		indenagai.	and main regionation biother mane and eab biother	aon Baalapar Manopar ooanon	guo
teshma Mohammad Yakub Shaikh (Co-Borrower) Only) as on 31.07.2023 + Further Interest thereon+ Legal Expenses for Lan no. LKYNSTH0000075329 Deposit Rs.1,87,550/- (Rupees One Lakh Eighty Seven Thousand Five Hundred Fifty Only) (With 5 Minutes Unlimited Auto Extensions) between 11.00 am to 3.00 pm	2 Noon 10-08-2023 inutes between 11.00 I Auto am to 3.00 pm ons)	Thousand Five Hundred Only) Earnest Money Deposit Rs.1,87,550/- (Rupees One Lakh Eighty Seven Thousand Five Hundred Fifty Only)	Thousand Four Hundred Fifteen and Thirteen Paisa Only) as on 31.07.2023 + Further Interest thereon+ Legal Expenses for Lan no. LKYNSTH0000075329	Shaikh (Borrower) Reshma Mohammad Yakub Shaikh (Co-Borrower)	2
ion of the secured Asset: Apartment/ Elating 101 of the type of carnet area admeasuring 24.20 Sq. matres open balcony of area 7.72 sq. Meters cup board 0.90 sq. meters on 1st El	cup board 0.90 cg. meters on 1st Flor	peasuring 24 20 Sq. metres open balcony of area 7 72	of: Apartment/ Elating, 101 of the type of carpet area ad	accription of the secured Ass	Dog

UGRO

NIDO HOME FINANCE LIMITED (formerly known as Edelweiss Housing Finance Limited) Regd Office: Tower 3, 5th Floor, Wing B, Kohinoor City Mall, Kohinoor City, Kirol Roa	ad, Kurla (W), Mumbai-400070	Edelweiss Ideas create, values protect
E-AUCTION – STATU	JTORY 30 DAYS SALE NOTICE	
Sale by E-Auction under the Securitisation and Reconstruction of Financial Assets and Enfor	rcement of Security Interest Act, 2002 and The Security Interest (Enforcement) Rules, 2002.
Notice is hereby given to public in general and in particular to borrower and guarantor that below	low mentioned property will be sold on "AS IS WHERE IS", AS IS	WHAT IS " AND "WHATEVER THERE
IS" for the recovery of amount as mentioned in appended table till the recovery of loan dues	s. The said property is mortgaged to Nido Home Finance Limited	(formerly known as Edelweiss Housing
Finance Limited) for the loan availed by Borrower(s), Co borrower(s) and Guarantor(s). The	secured creditor is having symbolic possession of the below men	tioned Secured Asset.

the Inspection Possession da

10-08-2023

between 11.00

am to 3.00 pm

in the building known as BRAMHA HEIGHTS forming part of the Said Building. Near Dilcap College. Dilkap College Road, Neral East Neral 410101 constructed on all those piece or parcel of Nor Agricultural land bearing survey no.156, Plot no's 7,8 & 9 situated at Village Mamdapur, Taluka Karjat, District Raigad, within the limits of Sub Registrar of Assurance Karjat- Raigad in the registra tion District of Raigad.

	Biotifiet of Flanguar					
3	Pratap Laxman Kate (Borrower) Ujwala Pratap Kate (Co-Borrower)	Rs.14,11,044.92/- (Rupees Fourteen Lakhs Eleven Thousand forty Four and Ninety Two paisa Only) as on 31.07.2023 + Further Interest thereon+ Legal Expenses for Lan no. LMUMSTH0000047055	Rs. 17,12,000/- (Rs. Seventeen Lakhs Twelve Thousand Only) Earnest Money Deposit Rs. 1,71,200/- (Rupees One Lakh Seventy One Thousand Two Hundred Only)	12-09-2023 Between 11.am to 12 Noon (With 5 Minutes Unlimited Auto Extensions)	10-08-2023 between 11.00 am to 3.00 pm	19-05-2023
Des	cription of the secured Ass	et: All that premises, being Flat No.204, on 2nd Floor, B	- Wing, area admeasuring 33.04 Sq.Mtrs & additio	nal Balcony area 5.12	Sq.Mtrs of Carpe	t Area., in the
Buil	ding Known as "Whistling Wo	ods Park Complex", constructed on piece and parcel of	N.A. land bearing Survey No.15, Hissa No.2, adme	easuring 0 H-48 R-0P.,	situated at Villag	e Bandhivali,
Tala	thi Saja Karjat, Taluka Karjat,	District Raigad, within limits of Group Grampanchayat, S	helu, Taluka and Registration Sub-District Karjat, D	istrict and Registration	District Raigad.	
and 2) T Ben	have duly remitted payment of he intending bidders have to eficiary Name: EDELWEISS I	e conducted online through the website https://sarfaesi. of EMD through DEMAND DRAFT/ NEFT/RTGS shall be submit their EMD by way of remittance by DEMAND DR/ HOUSING FINANCE LIMITED,	eligible to participate in this " online e-Auction". AFT / RTGS/NEFT to:		& PHOTO PROO	F, PAN CARD
	· · · · · · · · · · · · · · · · · · ·	Account No. 65226845199, SARFAESI- Auction, EDEL		: SBIN0001593.		
		online application BID form along with EMD is 11.09.2				
'		on of the sale, please visit the website https://sarfaesi.au	ctiontiger.net or Please contact Mr. Maulik Shrin	nali Ph. +91- 6351896	643/9173528727	, Help Line e-
	ID: Support@auctiontiger.	net.				

Mobile No. 9167026816/ 9768746624	Sd/- Authorized Officer
Date: 02.08.2023	Nido Home Finance Limited
	(formerly known as Edelweiss Housing Finance Limited)

Balaxi Pharmaceuticals Limited

Registered Office: 3rd Floor, Maps Towers, Plot No.409, Road No. 81, Jubilee Hills, Phase-III, Hyderabad, Telangana, India - 500096. CIOR, Maps Towers, Plot No.409, Road No. 31, Jubilee Hills, Phase-III, Hyderabad, Te CIN: L25191TG1942PLC121598 Phone: +91 40 23555300 | Email: info@balaxi.in | Website: www.balaxipharma.in

NOTICE OF THE 80th ANNUAL GENERAL MEETING AND REMOTE E-VOTING INFORMATION

Notice is hereby given that the 80[°] Annual General Meeting ("AGM") of the Members of Balaxi Pharmaceuticals Limited ("the Company") is scheduled to be held on Friday, August 25, 2023 at 11:30 a.m. (IST) through Video Conferencing ("VC") / Other Audio-Visual Means ("OAVM") to transact the business as set out in the Notice of AGM, in compliance with the applicable provisions of the Companies Act, 2013 ("the Act") and rules made thereunder read with General Circular Nos. 14/2020 dated April 8, 2020, 17/2020 dated April 13, 2020, 20/2020 dated May 5, 2020, 02/2021 dated January 13, 2021, 19/2021 dated December 4, 2021, 12/0221 dated December 14, 2021, 2022 dated May 5, 2022 and 10/2022 dated December 28, 2022 (collectively the "MCA Circulars") and Circular No. SEBI/HO/CFD/PoD-2/P/CIR/2023/4 dated January 5, 2023 issued by Securities and Exchange Board of India.

SEB/IND/CFD/POD-2/P/CiR/2023/4 dated January 5, 2023 issued by Securities and Exchange Board of India. In Compliance with the abovementioned circulars, Notice of the AGM along with the Annual Report 2022-23 were sent through electronic mode only on Tuesday, August 01, 2023, to all those Members whose e-mail addresses are registered with the Company/Registrar and Transfer Agent / Depository Participants / Depositories. Members may note that the Notice and Annual Report 2022-23 are also available on the Company's website https://balaxipharma.in/. website of the Stock Exchange i.e., National Stock Exchange of India Limited https://www.nseindia.com/, and on the website of Centra on the vebsite of Centra Depository Services (India Limited https://www.nseindia.com/, and on the website of Centra Depository Services (India Limited https://www.nseindia.com/. The Company shall send physical copy of the Annual Report 2022-23 to the members who specifically request for the same by sending an email at https://www.nseindia.com/. The Company shall send physical copy of the Annual Report 2022-23 to the members who specifically request for the same by sending an email at https://www.nseindia.com/.

In compliance with Section 108 of the Act, read with the corresponding rules, Regulation 44 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 and in terms of SEBI circular no. SEBI/HO/CFD/CMD/CIR/P/2020/242 dated December 9, 2020, the Company is providing remote e-voting facility to its members, to enable them to cast their votes electronically through the facility provided by Central Depository Services (India) Limited.

Additionally, the facility for voting during the AGM will also be made available. Members present in the AGM through VC/OAVM and who have not casted their vote on the resolutions through remote e-voting and are otherwise not barred from doing so, shall be eligible to vote through the e-voting system during the AGM. Detailed instructions for remote e-voting, e-voting during the AGM and attending the AGM through VC/OAVM are provided in the Notice of the AGM.

bers are further informed that:

a) The Remote e-voting period commences on Monday, August 21, 2023, at 9:00 a.m. (IST) and ends on Thursday, August 24, 2023 at 5:00 p.m. (IST). The e-voting module will be disabled by CDSL for voting thereafter. A member will not be allowed to vote again on any resolution on which vote has already been cast.

CDSL for voting thereafter. A member will not be allowed to vote again on any resolution on which vote has already been cast. b) Members who have cast their votes by remote e-voting prior to the AGM may participate in the AGM but shall not be entitled to cast their votes again. c) Members holding shares either in physical or dematerialized form, as on **cut-off date**, i.e., **Friday**, **August 18**, **2023**, may cast their votes electronically through remote e-voting before the AGM or e-voting at the AGM. The voting rights of members shall be proportionate to their share of the paid-up equity share capital of the Company as on the cut-off date, i.e., Friday, **August 18**, 2023. (d) Any person, who become Member of the Company after dispatch of the Notice of AGM and hold shares as on Friday, August 18, 2023 ("cut-off date") may obtain the login ID and password by sending an email to the RTA at <u>info@aarthiconsultants.com</u> by mentioning their Folio No. / DP ID and Client ID No. However, if you are already registered with CDSL for e-voting then you can use your existing user ID and password for casting your vote. If you forget your password, you can reset your password by using "Forget User Details/Password" option available on <u>www.evoingindia.com</u>. 20 Only theme pares a preserve theore pares in exercise the company after face the parity of the password by using "Forget User Details/Password" option available on <u>www.evoingindia.com</u>. e)Only those persons whose name is recorded in the register of members or in the register of beneficial owners maintained by the depositories as on the cut-off date i.e. Friday, August 18, 2023 shall be entitled to avail the facility of remote e-voting before the AGM or e-voting the AGM.

If you have any queries or issues regarding attending AGM & e-Voting from the CDSL e-Voting System, you can write an email to helpdesk.evoting@cdslindia.com or contact at toll free no. 1800 22 55 33.

All grievances connected with the facility for voting by electronic means may be addressed to Mr. Rakesh Dalvi, Sr. Manager, (CDSL) Central Depository Services (India) Limited, A Wing, 25th Floor Marathon Futurex, Mafatlal Mill Compounds, N M Joshi Marg, Lower Parel (East), Mumbai - 400013 or send an email to <u>helpdesk.evoting@cdslindia.com</u> or call at toll free no. 1800 22 55 33.

Members who have not registered their e-mail address are requested to register the same in respect of shares held in electronic form with the Depository through their Depository Participant(s) and ir espect of shares held in physical form by writing to the Company's RTA, Aarthi Consultants Private Limited, 1-2-285, Domalguda, Hyderabad – 500 029, E-mail: info@aarthiconsultants.com.

Place: Hyderabad Date: August 01, 2023

For Balaxi Pharmaceuticals Limited Udayan Shukla (Company Secretary and Compliance Officer

Membership No.: F11744

UGRO CAPITAL LIMITED CIN: L67120MH1993PLC070739

CAPITAL

Regd. Office: Equinox Business Park, Tower 3, 4th Floor, LBS Road, Kurla (West), Mumbai - 400070 Telephone: +91 22 41821600 E-mail: info@ugrocapital.com Website: www.ugrocapital.com

Statement of Unaudited Financial Results for the Quarter Ended June 30, 2023

(₹ in lakh)

				(< in lakn)
Sr.	Particulars	Quarter	r ended	Year ended
No.		June 30, 2023	June 30, 2022	March 31, 2023
		Reviewed	Reviewed	Audited
1	Total income from operations (including Other Income)	21,834.90	12,172.31	68,376.28
2	Net Profit / (Loss) for the period (before tax, Excep-	3,564.25	1,038.53	8,382.84
	tional and/or Extraordinary items #)			
3	Net Profit / (Loss) for the period before tax	3,564.25	1,038.53	8,382.84
	(after Exceptional and/or Extraordinary items #)			
4	Net Profit / (Loss) for the period after tax	2,523.59	734.24	3,977.64
	(after Exceptional and/or Extraordinary items)			
5	Total Comprehensive Income for the period [Compris-	2,079.91	779.06	3,992.74
	ing Profit / (Loss) for the period (after tax) and Other			
	Comprehensive Income (after tax)]			
6	Paid up Equity Share Capital	9,119.51	7,055.94	6,932.11
7	Reserves (excluding Revaluation Reserve)	124,614.47	90,435.82	91,472.20
8	Securities Premium Account	106,331.27	77,723.90	75,352.48
9	Net worth	133,733.99	97,491.76	98,404.31
10	Paid up Debt Capital/ Outstanding Debt	334,227.25	220,757.67	314,893.45
11	Outstanding Redeemable Preference Shares	Nil	Nil	Nil
12	Debt Equity Ratio	2.50	2.26	3.20
13	Earnings Per Share (Face Value of ₹ 10/- each)			
	(*Not Annualised)			
	Basic	3.06*	1.04*	5.69
	Diluted	3.04*	1.03*	5.66
14	Capital Redemption Reserve	NA	NA	NA
15	Debenture Redemption Reserve	NA	NA	NA
16	Debt Service Coverage Ratio	NA	NA	NA
17	Interest Service Coverage Ratio	NA	NA	NA
	we and in all iterate a diverte dire the Otestern and of Drafit and			

- Exceptional items adjusted in the Statement of Profit and Loss in accordance with Ind-AS Rules.

Notes:

- 1. The above is an extract of the detailed format of Quarterly/Year Ended Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 and 52 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The detailed financial results and this extract were reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors in their meeting held on 1st August, 2023. The full format of the Quarterly and Yearly Financial Results is available on the website of the Company i.e. www.ugrocapital.com and on the websites of the Stock Exchanges i.e. BSE Ltd. (www.bseindia.com) and National Stock Exchange of India Limited (www.nseindia.com)
- 2. For the items referred to in the sub-clauses of the Regulation 52 (4) of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 the pertinent disclosures have been made to the the BSE Ltd. and National Stock Exchange of India Limited and can be accessed on www.bseindia.com and www.nseindia.com
- 3. Previous period/year figures have been regrouped / rearranged wherever necessary, to conform with the current period presentation.

For UGRO Capital Limited Sd/-Shachindra Nath Vice Chairman & Managing Director

Place: Mumbai Date: 1st August, 2023

& सकाळ सारांश

ख्यातनाम ज्येष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचे नुकतेच निधन झाले. नाटक, दूरदर्शन, चित्रपट यात त्यांनी अनेक भूमिका साकारल्या. या कलाकाराचे स्मरण. श्रीराम रानडे

🗖त्नागिरी जिल्ह्यातल्या गुहागरमध्ये जयंत सावरकर यांचा जन्म झाला. लहान मूल म्हणजे मातीचा गोळा! ेत्याला जसा आकार द्यावा तसा तो घडतो. वडिलांकडून शुद्ध आणि स्पष्ट वाणीचे संस्कार त्यांना मिळाले. बालपणीच गीतेचा पंधरावा अध्याय मुखोद्गत करून त्यांनी पारितोषिकही मिळविले. त्यात भर पडली म्हणजे गावचे कीर्तनकार विष्णुबुवा जोशी यांच्या संस्कारांची. बुवांच्या वाणीत रसाळपणा होता. हा त्यांचा गुण सावरकरांनी लहानपणीच घेतला. मोठ्या भावाचे बोट धरून सावरकर मुंबईत आले आणि नोकरीला चिकटले, पण नाटकाची बालपणापासूनच आवड. त्यामुळे त्यांची पावले आपोआपच नाट्यगृहाकडे वळली. रंगमंचावर वस्तूंची मांडणी करणारा, कलाकारांना चहा-पाणी आणून देणारा अशा साध्या कामांपासून सावरकरांनी मुंबईत आपल्या रंगभूमीवरल्या कामाला सुरुवात केली.

'प्रॉम्प्टर' ही त्यावेळच्या नाटकांची महत्त्वाची गरज असे. रामचंद्र वर्दे या ज्येष्ठ कलाकाराकडून त्यांनी ही कला अवगत केली. प्रॉम्प्टरला नाटक पाठ असले पाहिजे, हा प्राथमिक धडा त्यांनी इथेच गिरवला. या पाठांतराचा फायदा त्यांना



जयंत सावरकर

त्यांच्या पुढील कारकिर्दीसाठी उपयोगी ठरला. उमेदवारीच्या कारकिर्दीत त्यांचा त्याकाळी रंगभूमी गाजवत असलेल्या अनेक नटश्रेष्ठांशी आणि कलाकारांशी परिचय झाला. कळत-नकळत

त्यांच्याकडन त्यांना अभिनयाचे अनेक धडे मिळाले.

जुन्या रंगभूमीशी आणि आधुनिक रंगभूमीशीही सावरकरांचे अतिशय मिळते-जुळते संबंध राहिले. जुन्या नव्याचा मनोहारी संगमच. रंगभूमीच्या जवळ जवळ साठ वर्षाच्या कारकिर्दीत जयंतरावांनी शंभरपेक्षा अधिक नाटकात वेगवेगळ्या भूमिका केल्या. चित्रपटातही ते दिसले, दूरदर्शनच्या मालिकाही केल्या. 'मी एक छोटा माणूस' हे आत्मकथन लिहिले. 'एकच प्याला' या नाटकात आर्यमदिरामंडळामध्ये दारु देणारा माणूस ते 'तळीराम' असा त्यांचा प्रवास आहे. मी आजवर 'एकच प्याला'मधले अनेक तळीराम बधितले आहेत. सावरकरांनी ज्या पद्धतीने रंगमंचावर 'तळीराम' सादर केला तो मला अतिशय आवडला. तळीरामाची स्वतःची दारूबद्दलची एक अत्यंत प्रामाणिक अशी फिलॉसॉफी आहे. दारूचे महत्त्व तो अत्यंत प्रामाणिकपणे, निष्ठेने सांगण्याचा आटोकाट प्रयत्न करतो. सावरकरांनी आपल्या प्रभावी संवादफेकीतून आणि अभिनयातून हे सहजपणे रंगभूमीवर साकारले.

'भावबंधन' हे असेच गडकरी यांचे भल्याभल्या कलाकारांना आव्हान देणारे नाटक. यातील 'मोरू', 'महेश्वर' म्हणजेच कानडी 'कामण्णा' आणि वृद्ध 'धुंडिराज' या तीन भूमिका जयंत

सावरकरांनी वठविल्या. मोरू या पात्राच्या तोंडी 'माझे नाव मोरू' असे एकच वाक्य आहे पण या भूमिकेत ते रंगमंचावर धिंगाणा घालायचे. त्यानंतर त्यांनी महेश्वर या घनश्यामाच्या मित्राची भूमिका साकारली. धुंडिराज हे असेच 'भावबंधन'मधले अप्रतिम पात्र आहे. अखंड बोलणारा, एका विषयातून दुसऱ्या विषयात शिरणारा पण अत्यंत निर्मळ मनाचा हा पापभिरू, परोपकारी असा भाबडा म्हातारा. 'दुसऱ्याचा पाय आम्हाला लागला तर आधी आमचा नमस्कार घडायचा' अशा साध्या सरळ वृत्तीचा माणूस. मालती या आपल्या तरुण मुलीला तो धनेश्वर या म्हाताऱ्या माणसाशी लग्न करण्याची अनुमती देतो, तेव्हा त्याने केलेले हृदय पिळवटून टाकणारे आशीर्वादपर भाषण म्हणजे नटाच्या कसोटीची सीमा ! ''म्हाताऱ्या धनेश्वराशी लग्न कर किंवा एखाद्या प्रेताच्या गळ्यात माळ घाल; पण तुझा संसार सुखाचा होईल. मी मरून तुझ्या पोटी जन्म घेईन. हा माझा आशीर्वाद खोटा ठरवण्याची देवाच्या बापाचीही प्राज्ञा नाही'' मला भावलेले दोनच 'धुंडिराज'.. एक म्हणजे नटवर्य चंद्रकांत गोखले आणि दुसरे जयंत सावरकर !

'तुझे आहे तुजपाशी'मधील 'काकाजी', 'आचार्य',

'श्याम', 'वासूअण्णा', 'गीता' ही पात्रे मला अधिक आवडतात,

वाढवली जात आहे. राजकीय पक्षांना

समाजमाध्यमांवर मोहीम चालवली

जाते. अशा काळात न्यायव्यवस्थेसमोर

उदंड गर्दीच्या साक्षीने संगीतसूर्य

केशवराव भोसले नाट्यगृहात कार्यक्रम

झाला. या वेळी श्रीमंत शाह छत्रपती

महाराज अध्यक्षस्थानी होते.

ww.esakal.com 🍗

कारण त्यांची प्रत्येकाची एक विशिष्ट मनोधारणा आहे. आचार्य हे तर या नाटकातील अत्यंत महत्त्वाचे पात्र. त्यांचे शेवटच्या प्रवेशातील जे स्वगतवजा संभाषण आहे ते अत्यंत चिंतनीय आहे. ''श्याम उतरव बाबा तो संन्याशाचा वेश. अंग भाजून काढतो तो. ख्रिस्ताला जमले, बुद्धाला जमले, आम्हीही हुरळून गेलो. केरसुणीने समुद्राच्या लाटा परतवण्याची आमची महत्त्वाकांक्षा!'' सावरकर हे स्वगत अतिशय उत्कटपणे सादर करत. जयवंत दळवींचे 'सूर्यास्त' हे मला आवडणारे नाटक. या नाटकाचे मी 'बालगंधर्व'ला ओळीने दोन प्रयोग बघितले. एक संध्याकाळचा आणि एक रात्रीचा. संध्याकाळचा प्रयोग बघितला तो संपूर्ण नाटकाचा. नाटक आवडलेच. त्यातील निळूभाऊ यांचा 'बाप्पाजी' आणि जयंत सावरकरांचा 'गायकवाड' मला झपाटून टाकणारे वाटले. रात्रीचा प्रयोग बघितला तो बाप्पाजी आणि गायकवाड यांच्यासाठीच. सावरकरांची गायकवाड ही भूमिका वारंवार पहावी अशीच आहे. जयंत सावरकर...आपण साकारलेल्या या भूमिकांचा ठसा माझ्या मनावर कायमचा उमटला आहे. तो अखेरपर्यंत तसाच राहणार आहे. आपणाला माझे साष्टांग प्रणिपात !

मुंबई, बुधवार, २ ऑगस्ट २०२३ 🤇

ramranade@gmail.com

आता लक्ष्य चांद्रभूमीवर उतरण्याचे चंद्राच्या दिशेने प्रवास सुरू; पृथ्वीच्या प्रदक्षिणा पूर्ण झाल्याची 'इस्रो'ची माहिती

चांद्रयानाने पृथ्वीच्या

बंगळूर, ता.१ (पीटीआय) : भारताच्या चांद्र मोहीम मालिकेतील तिसऱ्या यानाने आता नवा टप्पा गाठला आहे. 'चांद्रयान ३'ने मंगळवारी सकाळी पृथ्वीभोवती प्रदक्षिणा पूर्ण करून चंद्राच्या दिशेने वाटचाल सुरू केली आहे, असे भारतीय अवकाश संशोधन संस्थेने (इस्त्रो) सांगितले.

'इस्रो'च्या टेलिमेंट्री (दूर अंतरावरून होणाऱ्या संदेशांचे स्वयंचलित प्रक्षेपण), देखरेख आणि आदेश प्रणाली (इसट्रॅक) मधून यान चंद्राच्या दिशेने प्रवास सुरू केला आहे. ही माहिती देताना 'इस्रो'ने एक छायाचित्र पोस्ट करीत 'पुढील थांबा चंद्र', असे ट्विट केले आहे.

कक्षेतील पाच इसरी ांडल्व फेऱ्या पूर्ण केल्या चंद्राच्या असून दिशेने आगेकूच केली आहे. शनिवारी (ता.५) यान चंद्राच्या कक्षेत स्थापन करण्यात येणार असल्याचे 'इस्रो'च्या अधिकाऱ्यांनी सांगितले. पृथ्वीच्या कक्षेतून बाहेर पडून चंद्राच्या दिशेने यानाचा प्रवास सुरू होणे हे 'ट्रान्सलुनार ऑरबिट इंन्जेक्शन'असे म्हटले जाते. यानाने चंद्राचा ३.८ लाख किलोमीटरचा प्रवास सुरू केला. काल रात्री १२ ते **ऑगस्ट ०१, २०२३ वेळ रात्री १२.१५** (भारतीय प्रमाणवेळ) पृथ्वीच्या कक्षेत भ्रमण चंद्राच्या दिशेने प्रवास सुरू चंद्राच्या कक्षा

'चांद्रयान ३'ने पृथ्वीच्या कक्षेतून बाहेर पडून चंद्राच्या दिशेने वाटचाल सुरू केली आहे.

यानाचा प्रवास

- चंद्रावर उतरण्यासाठी ३.८ लाख किलोमीटर अंतर कापणार
- चंद्राच्या कक्षेपर्यंत पोहचण्यासाठी ११ हजार कि.मी. प्रवास सुरू
- पृथ्वीच्या पाच कक्षा पूर्ण करण्यासाठी यानातील ६०० किलोग्रॅम इंधन खर्ची
- चंद्राच्या कक्षेत ५ ऑगस्टला सायंकाळी सात वाजता गुरुत्वाकर्षणाच्या
- पट्ट्यात गेल्यावर इंधनात घट होण्याची शक्यता
- उड्डाणाच्यावेळी 'चांद्रयान-३'च्या प्रोपल्शन मोड्यूलमध्ये एक हजार ६९६ किलोग्रॅम इंधन भरले होते
- 'ट्रान्सलुनार ऑरबिट इंन्जेक्शन' प्रक्रियेत काल रात्री २० मिनिटापर्यंत इंजिन सुरू होते
- वीस मिनिटांत १७९ किलोग्रॅम इंधनाचा वापर

आणि प्रयोगशाळेतील उपकरणे जप्त

केली आहेत. दहशतवाद्यांना आश्रय

देणाऱ्या अब्दुल कादीर दस्तगीर पठाण

SNOWMAN®

- यानात अजून अकराशे किलो डंधनसाठा शिल्लक चंद्राच्या दिशेने यान ३९ हजार कि.मी प्रतितास वेगाने प्रवास
- चंद्रावर पृथ्वीपेक्षा गुरुत्वाकर्षण सहा पटीने कमी असल्याने चंद्राच्या पहिल्या
- कक्षेत पोहचण्याआधी शास्रज्ञांना वेगावर लक्ष देणे आवश्यक
- कक्षेत पोहचल्यावर गुरुत्वाकर्षणासाठी वेग कमी करणे महत्त्वाचे

१ : लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांचे वंचितांसाठीचे काम मोठे आहे. वंचित व शोषितांसाठी त्यांनी लेखन केले. त्यांना 'भारतरत्न' मिळावे. यासाठी महाराष्ट्र सरकारने शिफारस करायला हवी होती. आता तरी इथल्या सरकारने डोळे उघडावेत, त्याआधी

'भारतरत्न' द्या!

आम्ही तेलंगण सरकारतर्फे शिफारस करणार आहोत, असे प्रतिपादन तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी आज वाटेगाव (ता. वाळवा) येथे केले. अण्णा भाऊ साठे यांना जयंतीनिमित्त

अभिवादन केल्यानंतर ते बोलत होते. अण्णा भाऊंच्या स्नुषा सावित्री साठे न आवडणाऱ्या न्यायाधीशांविरोधात कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होत्या. नातू सचिन साठे, शेतकरी संघटनेचे नेते रघुनाथदादा पाटील आदी प्रमुख

उपस्थित होते. अनेक आव्हाने उभी आहेत. लोकशाही दरम्यान, शेतकरी संघटनेचे नेते आणि न्यायव्यवस्था एकमेकांना पूरक रघुनाथ पाटील यांनी आज तेलंगणचे असून, त्या दोन्ही सुदृढ होण्यासाठी मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांच्या निर्भीड वातावरणाची आवश्यकता भारत राष्ट्र समितीमध्ये प्रवेश केला. आहे,' असे स्पष्ट मत उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश अभय ठिपसे यांनी साखराळे येथील आपल्या घरी आज येथे व्यक्त केले. 'सकाळ-रघुनाथदादांनी राव यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश करत असल्याचे घोषित केले. कोल्हापूर'च्या वर्धापन दिन सोहळ्यात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते.

'गोव्याची बदनामी करणाऱ्यांवर कारवाई'

गंडुप स्थापत्य विभागाअंतर्गत येणाऱ्या जागांचे व ईमारतीचे मुल्यांकन करणेबाबत. भांडुप (स्था.) विभागाअंतर्गत येणाऱ्या ठाणे

सं व सु मंडळ जि. ठाणे अंतर्गत अंदाजित १४० जागा (उपकेंद्र व कार्यालये), वाशी सं व सु मंडळ नवी मुंबई अंतर्गत अंदाजित ६३

जागा (उपकेंद्र व कार्यालये), रायगड सं व सु मंडळ जि. रायगड अंतर्गत अंदाजित ५५ जागा (उपकेंद्र व कार्यालये) या जागेचे


मुल्यांकन (शासकिय व बाजारभाव) करावयाचे आहे. तरी त्यासाठी दरपत्रक मागवणेत येत आहे. तरी शासन मान्यताप्राप्त

पणजी, ता. १ : इन्स्टाग्रामसारख्या 'लोकशाही आणि न्यायव्यवस्था' समाजमाध्यमांद्वारे गोव्याची बदनामी या विषयावर एक तास संवाद करणाऱ्यांवर सायबर पोलिसांकडून साधताना ठिपसे यांनी लोकशाहीच्या

जाहीर सूचना



भोसले नाट्यगृहात पार पडला. या वेळी बोलताना निवृत्त न्यायाधीश अभय ठिपसे.



यांचा झाला सन्मान... कोल्हापूर, ता. १ : 'देशामध्ये सामाजिक विषमता, धार्मिक तेढ

चांद्रयान तीन मोहिमेसाठी धातूच्या भागांना प्रतिरोधक कोटिंगची जबाबदारी यशस्वी केलेले सांगलीचे संदीप सोले व निहार सोले, सेरेब्रल पाल्सी असूनही राष्ट्रीय पॅरालिम्पिक स्पर्धेत राष्ट्रीय विक्रम प्रस्थापित केलेली रिया पाटील. दिव्यांगासाठी 'स्पेशल साथी डॉट कॉम' मोबाईल ॲपची निर्मिती केलेले यश हजूरबाजार, 'वारसा' या माहितीपटासाठी फिल्मफेअर पुरस्कार मिळविलेले सचिन सूर्यवंशी, नोकरी सांभाळून रंगभूमीची सेवा करणारे धनंजय पाटील यांचा मुख्य सोहळ्यात 'सकाळ'च्या वतीने गौरव करण्यात आला.

मूलभूत हक्कांचे संरक्षण करणे. हे लोकशाहीचे वैशिष्ट्य आहे. महिलांचे लैंगिक शोषण होऊ नये. यासाठीचे कायदे, अल्पसंख्याकांचे संरक्षण करणारे कायदे असोत किंवा नागरिकांना एकूणच मूलभूत 5 हक्कांबाबतचे कायदे न्यायव्यवस्थेनेच पुढाकार घेऊन केल्याने लोकशाही टिकन आहे. सकाळ माध्यम समूहाचे

संपादक संचालक श्रीराम पवार यांनी प्रास्ताविक केले. ते म्हणाले. 'सकाळ'ने सरुवातीपासनच बातमी हा पत्रकारितेचा गाभा मानला आणि अलीकडील काळात 'जर्नालिझम 🕂 पॉझिटिव्ह ॲक्टिव्हिझम' ही भूमिका घेऊन विविध प्रश्नांवर प्रसंगी रस्त्यावरही उतरला. बातम्यांपलीकडे जाऊन विविध नागरी प्रश्नांवर 'सकाळ'ने लोकचळवळ उभी केली.'

🤯 मुंबई रेल्वे विकास कॉरपोरेशन लिमिटेड.

KK

Back

व्हॉएजर-२' शी संपर्क तुटला

वॉशिंग्टन, ता. १ (वृत्तसंस्था) : अवकाश अभ्यासासाठी अमेरिकेच्या 'नासा' या संस्थेने सोडलेल्या 'व्हॉएजर-२' या यानाशी असलेला संपर्क तुटला आहे. हे यान सध्या 🕂 पृथ्वीपासून १९ अब्ज ९० कोटी किलोमीटर इतक्या अंतरावर आहे.

'नासा'ने प्रसिद्ध केलेल्या निवेदनानुसार, पृथ्वीवरील नियंत्रण कक्षातून 'व्हॉएजर-२'ला पाठविलेल्या नियोजित सूचनांचा विपरीत परिणाम होऊन यानावरील ॲंटेनाची दिशा बदलली गेली आणि संपर्क तुटला.

साडेबारापर्यंत ही प्रक्रिया पार पडली. २३ ऑगस्टला यान चंद्रावर उतरेल. स्पेस नेटवर्क'शी (डीएसएन) असलेला संपर्क तोडण्यास ती पुरेशी ठरली. त्यामुळे

अवकाश यानाद्वारे पाठविली जाणारी माहिती 'डीएसएन'पर्यंत पोहोचत नसून पृथ्वीवरून पाठविलेल्या सूचनाही यानाला मिळणे अशक्य झाले आहे. आता 'डीएसएन'चाच भाग असलेल्या कॅनबेरा ॲंटेनाद्वारे योग्य ती सूचना पाठविण्याचा प्रयत्न सुरु आहे. यान प्रचंड अंतरावर असल्याने पृथ्वीवरून पाठविलेली सूचना तिकडे पोहोचण्यास १८ तासांहन अधिक कालावधी लागतो. पाठविलेल्या सूचनाही

यानाला मिळाल्या नाहीत तर पृथ्वी आणि

इसिस कनेक्शन?

(वय २३) आणि महम्मद युसूफ

महम्मद याकूब साकी (वय २४,

दोघेही रा. चेतना गार्डन, मिठानगर,

कोंढवा) या दोन दहशतवाद्यांना

अटक केली होती. मध्यप्रदेशच्या

रतलाममधील मूळ रहिवासी असलेले

हा प्रकार २१ जुलै रोजी घडला. या अँटेनाची दिशा केवळ दोन टक्क्यांनी बदलली असली तरी 'नासा'च्या 'डीप लागणार आहे.

पाचवा आरोपो

पुणे, ता. १ : कोथरूडमधून

अटक केलेल्या दोन दहशतवाद्यांशी

संबंध असल्याच्या संशयावरून राज्य

दहशतवादीविरोधी पथकाने(एटीएस)

मंगळवारी (ता. १) आणखी एका

आरोपीला अटक केली. या प्रकरणात

यापूर्वी चारजणांना अटक करण्यात

पडघा, ठाणे) असे अटक केलेल्या

पाचव्या आरोपीचे नाव आहे. तो राष्ट्रीय

तपास संस्थेच्या (एनआयए) कोठडीत

झुल्फिकार अली बडोदावाला (रा.

आली आहे.

यान यांच्यात अपेक्षित कोन निर्माण होण्यास ऑक्टोबरपर्यंत वाट पहावी

ेएटोएस'च्या ताब्यात

राष्ट्रीय तपास संस्थेने २८ जूनला झुल्फिकार अली बडोदावाला याला अटक केली

होती. 'एनआयए'ने अटक केलेल्या डॉ. अदनान याचा झुल्फिकार निकटवर्तीय

इसिसचे 'कनेक्शन' असल्याचा संशय बळावला आहे.

कोणत्याही कारणाने गुरुत्वाकर्षणाचा टप्पा गाठता आला नाही तर यान पृथ्वीच्या दिशेने परतेल पृथ्वीकडे येण्याचा प्रवास दहा दिवसांचा असेल

कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी विधानसभेत बोलताना दिली.

व्याख्येपासून ते जगभरातील विविध खटल्यांच्या निवाड्यापर्यंतचा आढावा घेतला. ते म्हणाले, 'नागरिकांच्या

Scope Of Work : -

कार्यकारी अभियंता (स्था.)

स्थापत्य विभाग, भांड्प

निविदा साठी विनंती (आरएफबी) (आयआरईपीएसस हदोन – लखोटा/पाकिट निविदा प्रक्रिया)

आरएफ बीक्र. :एमआरवीसी/डब्ल्यू/एमयूटीपी-३ए/केवायएन-बीयूडी/२५६ **बुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशन लि. (एमआरवीसी), ज्यांचे कॉर्पोरेट कार्यालय दुसरा मजला**, वर्चगेट स्टेशन इमारत, मुंबई – ४०० ०२० येथे आहे, त्यांचे द्वारे एमयूटीपी–шए अंतर्गत मुंबई विभाग, मध्य रेलवे प्रकल्पाच्या कल्याण-बदलापुर स्टेशन्स दरम्यान प्रस्तावित **इरी आणि ४थी लाइन संबंधित विविध ठिकाणांवर एफओबींच्या बांधकामासार्ठ** – निविदा मागविण्यात येत आहे.

गमाचा अंदाजित खर्च रु. ४०.५२ कोटी (जीएसटी वगळून). आयआरईपीएस संकेतस्थळ https://ireps.gov.in वर निविदा तपशील आणि निविदा दस्तावेज उपलब्ध आहे. निविदा आयआरईपीएस संकेतस्थळ वर दि. ०५.०९.२०२३ रोजी १४.०० वा. किंवा त्यापूर्वी ऑनलाइन जमा करणे आवश्यक आहे. तपशील एमआरवीसीचे संकेतस्थळ अर्थात https:// nrvc.indianrailways.gov.in वर देखील उपलब्ध आहे. अधिक माहितीसाठी वरील वेबसाइटवर उपलब्ध असलेली तपशीलवार निविदा (आरएफबी) पहा. **शुद्धीपत्रक, जर असेल**, तर ते फक्त संकेतस्थळावर प्रदर्शित करण्यात येईल.



फर्मेंटा बायोटेक लिमिटेड कॉपोरेट आयडेन्टिफिकेशन नंबर : L99999MH1951PLC008485 कापारट आयडान्द्राप्तकारा नवर : १५७५५५५॥। १५०१९८५७५०० नॉदणीकृत कार्यालय : ए–१५०१, ठाणे वन, 'डीआयएल' कॉम्प्लेक्स, घोडबंदर रोड, माजिवाहा, ठाणे (पश्चिम) – ४०० ६१०, महाराष्ट्र, भारत. दूरध्वनी: +९१-२२-६७९८ ०८००/८८८, फॅक्स: +९१-२२-६७९८ ०८९९ ई-मेल: info@fermentabiotech.com • वेक्साईट: www.fermentabiotech.com

इन्व्हेस्टर एज्युकेशन ॲण्ड प्रोटेक्शन फंड (आय ई पी एफ) मध्ये समभाग हस्तांतरीत करण्याबाबत समभागधारकांना सूचना

इन्व्हेस्टर एज्युकेशन ॲण्ड प्रोटेक्शन फंड ऑधोरिटी (अकाउंटिंग, ऑडिट, ट्रान्सफर ॲण्ड रिफंड) रूल्स २०१६ (वेळोवेळी सुधारित)('दि रूल्स') बरोबर वाचले जाणारे कंपनी कायदा कलम २०१३ र कलम १२४(६) व इतर लागू होणाऱ्या तरतुदी यांच्यानुसार सलग सात वर्षे किंवा त्याहून अधिक काळ भागधारकांना लाभांशाचे वाटप झालेले नाही किंवा त्यासाठी दावा करण्यात आलेला नाही असे सर्व समभाग कंपनीकडून इन्व्हेस्टर एज्युकेशन ॲण्ड प्रोटेक्शन फंड (आय ई पी एफ) डीमेंट अकाउंटमध्ये हस्तांतरीत करण्यात येतील.


ज्यांचे समभाग आय ई पी एफ डीमेंट अकाउंटमध्ये हस्तांतरीत करावयाचे आहेत अशा भागधारकां-वाटप न झालेल्या लामांशाचा दावा करण्यासाठी योग्य ती कारवाई सुरू करावी यासाठी कंपनीने संबंधीत भागधारकांबरोबर स्वतंत्रपणे पत्रव्यवहार (संपर्क) केलेला आहे. कंपनीने आपली वेबसाईट www.fermentablotech.com वर असे भागधारक आणि हस्तांतरीत होण्यास पात्र असणारे समभाग यांची माहिती अपलोड केलेली आहे. याद्वारे अशा प्रकारच्या सर्व भागधारकांना सूचित करण्यात ये आहे की त्यांनी आपल्या समभागांचे आय ई पी एफ डीमॅट अकाउंटमध्ये होणारे हस्तांतरण टाळण्यासाठी वर्ष २०१५–१६ (अंतिम लाभांश) पासूनच्या वित्तिय वर्षांच्या वाटप न झालेल्या लामांशासात दावा करण्याच्या हेतूने कंपनी आणि/किंवा तिचे रजिस्ट्रार ॲण्ड ट्रान्सफर एजंट्स, लिंक इनटाईम इंडिया प्रा. लि. ('आर ॲण्ड टी एजंट्स') यांच्याकडे शुक्रवार, २९ सप्टेंबर, २०२३ पूर्वी अर्ज करावा या गोष्टीची नोंद घेण्यात यावी कि शुक्रवार, २९ सप्टेंबर, २०२३ पर्यंत कंपनी किंवा आर ॲण्ड टे एजंटस यांच्याकडे कोणताही दावा अथवा पत्रव्यवहार आला नाही, तर पढे कोणतीही आणखी सूचना न देता कंपनी अशा समभागांचे आय ई पी एफ डीमॅट अकाउंटमध्ये खाली दिल्यानुसार हस्तांतरण करण्याची कारवाई सुरू करील आणि अशाप्रकारे हस्तांतरीत केलेल्या समभागाबाबत जपनीवर कोणतीही जबाबदारी असणार नाही.:

 भाषात स्वरूपातील धारणा असलेले समभाग - डुप्लिकेट समभाग प्रमाणपत्रांचे सादरीकरण पुष्टीकरण पत्र आणि संबंधित डिपॉझिटरीचे डुप्लिकेट समभाग प्रमाणपत्रामध्ये रुपांतर करणे/ पुष्टीकरण पत्रांचे डीमॅटमध्ये रुपांतर करणे आणि त्यांचे आय ई पी एफ डीमॅट अकाउंट मध्ये ू हस्तांतरण करणे. भागधारकांच्या नावावर असलेले मूळ समभाग प्रमाणपत्र स्वयंचलितपणे रद्द होईल आणि वाटाघाटी करण्या योग्य नाही असे मानले जाईल.

हमटेरियलाइज्ड स्वरूपात धारणा असलेले समभाग – समभागांचे थेट आय ई पी एफ डीमें अकाउंटच्या डिमटेरियलायझेशन अकाउंटमध्ये हस्तांतरण करणे,

गधारकांनी या गोष्टीची नोंद घ्यावी की अशा समभागांवर जर काही लाभ जमा झाले असती तर, त्यासह आय ई पी एफ/आय ई पी एफ डीमेंट अकाउंट मध्ये हस्तांतरीत झालेले समभाग आणि दावा करण्यात न आलेला लाभांश, या दोन्हींच्या बाबत, रूल्समध्ये वर्णन केलेल्य कार्यपद्धतीनुसार आय ई पी एफ ऑधोरिटीकडे सादर समभागांसाठी दावा सादर करता येऊ शकेल. भागधारकांनी या गोष्टीची नोंद घ्यावी की १६ मार्च २०२३ च्या सेनी परिपत्रकानुसार समभाग संदर्भात थकबाकीची देयके फिजिकल स्वरुपात समभागधारकांच्या बँक खात्यांत, ती खाती केवायसीचे पालन करत असल्यास, थेट जमा केली जातील

सबंधित विषयाबाबत भागधारकांना कोणत्याही प्रकारच्या शंका असल्यास ते कंपनीचे आर ॲण्ड त एजंट्स यांच्याशी पुढील पत्त्यावर संपर्क साधू शकतात: सी-१०१, २४७ पार्क, एल. बी. एस. मार्ग, विक्रोळी (पश्चिम), मुंबई ४०० ०८३, दूरघ्वनी: (०२२) ४९१८६२७०, ईमेल: iepf.shares@linkintime.co.in फर्मेटा बायोटेक लिमिटेड करिता



FBL / 65 / PREM ASSOCIATES - MAR

मुल्यकर्ता यांनी प्रत्येक सं व सु मंडळाकरीता वेगवेगळे दरपत्रक बंद लिफाफ्यावर कार्यकारी अभियंता (स्था.) भांडुप निर्देशीत असल्याचे सांगितले जात आहे. त्यावरून पुण्यात पकडलेले दहशतवादी आणि करून खालील पत्यावर दि. ०४.०८.२०२३ पर्यंत कार्यालयीन वेळेत सादर करावीत. Valuers need to furnish following Documents: . Registration Certificate under 34 AB Wealth Tax Act, हस्तगत केला होता. त्यानंतर 'एटीएस'ने 1957. 2. Registration Certificate issued by the IBBI. 1. Physically Visit and inspection of the property. 2. तपासादरम्यान दोन दहशतवाद्यांकडून 3. Letter of empanelment by any Bank with Minimum Five Property Color Photographs. 3. Measurements of plots by बॉम्ब तयार करण्याचे रसायन Years Experience. 4. Letter of appointment as valuation field measurement app.4. Boundaries of the property.

1 1

महावितरण

consultant by Government of India/ any State Government/ 5. Buildings (a) Verify Building Area by Plan. (b) If plan not any Municipality/ any Municipal Corporation. 5. Certificate available then measure area by physically or field Of Membership of Valuer Recognized Institute. 6. measurement app. 6. Latitude & Longitude. Employees Provident funds Certificate & Chalan Of 7. Distance map from head office to property. Latest Month Minimum Twenty Employees. 7. KYC 8. Government Value. Documents. 8. GST Registration Certificate. 9. Private 9. Fair Market Value. Limited / LLP Certificate.

कार्यकारी अभियंता स्थापत्य यांचे कार्यालय,

स्थापत्य विभाग, विद्युत दुसरा मजला, एल.बी.एस.मार्ग, भांडुप (प.) मुंबई.४०००७८. ईमेल - eecbhandup1@gmail.com

SNOWMAN LOGISTICS LIMITED

CIN: L15122MH1993PLC285633 | Read. Office: Plot No. M8. Taloja Industrial Area. MIDC. Rajoad. Navi Mumbai, Maharashtra - 410206 | Previous Regd. Office: SY. No. 36/1 Virgonagar, Old Madras Road, Bandapura Village, Bidarehalli Hobli, Bangalore - 560049 | Website: www.snowman.in Email: investorrelations@snowman.in | Tel: +91 80 67693700 | Fax: +91 80 39939500

PART-I			(INR in Lakhs e	xcluding Earnings per sh	are data)	
			Quarter Ended		Year ended	
Sr.	Particulars	30.06.2023	31.03.2023	30.06.2022	31.03.2023	
No.		(Unaudited)	(Audited)	(Unaudited)	(Audited)	
1.	Total Income from Operations (Net)	12,876.59	11,234.57	8,728.91	41,764.77	
2.	Net Profit for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary Items)	621.30	696.99	306.51	2,150.23	
3.	Net Profit for the period before Tax (after Exceptional and/or Extraordinary Items)	621.30	696.99	306.51	2,150.23	
4.	Net Profit for the period after Tax (after Exceptional and/or Extraordinary Items)	338.17	509.79	188.54	1,339.52	
5.	Other comprehensive income	(30.47)	(103.00)	(2.80)	(103.32)	
6.	Equity Share Capital (Face Value Rs. 10 each per equity share)	16,708.80	16,708.80	16,708.80	16,708.80	
7.	Reserves (excluding Revaluation Reserves) as shown in the Audited Balance Sheet of Previous Year)	0.00	0.00	0.00	25,453.66	
8.	Earnings Per Share (of Rs. 10 each) (for continuing and discontinued operations)					
	- Basic Rs.	0.20	0.31	0.11	0.80	
	- Diluted Rs.	0.20	0.31	0.11	0.80	

a) The above is an extract of the detailed format of Annual/Quarterly Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Annual/Quarterly Financial Results are available on the web-sites of the Stock Exchange www.nse-india.com and www.bseindia.com and the listed entity (www.snowman.in) and the listed entity (www.sn



होता. न्यायालयाची परवानगी घेऊन हे दोघे जयपूर बॉम्बस्फोट कटातील (वय ३२, रा, कोंढवा) आणि आर्थिक त्याला मुंबई मध्यवर्ती कारागुहातून फरार आरोपी आहेत. 'एटीएस'ने यापूर्वी रसद पुरविणाऱ्या सिमाब नसरुद्दीन काझी ताब्यात घेण्यात आले आहे. दहशतवाद्यांच्या कोंढव्यातील घरातून (वय २७, रा. कोंढवा) या दोघांना अटक डोन, संवेदनशील स्थळांची छायाचित्रे पुणे पोलिसांनी १८ जुलै रोजी केली होती. त्यानंतर आता झुल्फिकार आणि लॅपटॉमधून पाचशे जीबी डेटा महम्मद इम्रान महम्मद युसूफ खान बडोदावाला याला अटक झाली आहे.

'महाज्योती'च्या परीक्षेत गैरव्यवहार झाल्याचा आरोप




कुटुंबांतील विद्यार्थ्यांना स्पर्धा

अतुल लोंढे

मदत व्हावी, याकरिता शासनाने सुरू केल्या आहेत. परंतु, महाज्योतीच्या नुकतीच पार पडलेल्या परीक्षेत गैरव्यवहार झाला आहे. या परीक्षेतील भ्रष्टाचार मोडून काढून परीक्षा पुन्हा घ्यावी व विद्यार्थ्यांना न्याय द्यावा, अन्यथा मोठे आंदोलन केले जाईल,'

सलग तिसऱ्या दिवशी मॉस्कोवर डोन हल्ले

मॉस्को, ता. १ : युक्रेनने राजधानी मॉस्कोवर आजही डोनद्वारे हल्ले केल्याचा आरोप रशियाने केला आहे. सलग तिसऱ्या दिवशी झालेल्या या हल्ल्यात मॉस्को आणि परिसरातील काही इमारतींचे नुकसान झाल्याचा दावा करण्यात आला आहे. युद्धभूमीवर अपयश येत असल्यानेच हल्ले करत असल्याचा दावा रशियाने केला



'टेस्टसिरीज' घेतली तोच होता. मोठ्या प्रशासकीय त्याच संस्थेच्या पेपरमधील प्रश्न पदांवर जाण्यास

महाज्योतीच्या पेपरमध्ये होते. अशा परिस्थितीत त्या संस्थेतील मुलांनाच प्रवेश मिळणार हे उघड आहे. मग इतर भागांतील मुलांना प्रवेश कसा मिळणार, या भागांतील मुलांनी काय करायचे, हा प्रश्न आहे. सामान्य कुटुंबांतील मुलांवर हा मोठा अन्याय आहे.